

How do I...

How do I talk about possible situations in the future?

This is not a word-for-word transcript

Tejali

बीबीसीच्या How do I...मध्ये तुमचं स्वागत आहे, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.

Sam

Hello!

Tejali

भविष्यकाळातल्या घटनांबद्दल, म्हणजेच पुढे घडणाऱ्या घटनांविषयी आपण सगळेचजण बोलत असतो. म्हणजे अमुक झालं तर मी हे करीन तमुक झालं तर ते करीन. तर त्यासाठीची नेमकी वाक्यरचना कशी करतात ते आजच्या भागात ऐकणार आहोत. एखाद्या वीकेण्डविषयी काही लोकं बोलतायंत, तर ते कसं बोलतायंत ते ऐकू या. ही वाक्य ऐकूया. लोकांचे वीकेण्डचे प्लॅन नेमके कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहेत ते. नीट लक्ष द्या.

1. *If it's sunny this weekend, I could go for a bike ride!*
2. *If it's sunny, I might go shopping.*
3. *If it's sunny, I may go to the beach.*
4. *If it's sunny, I'll relax in the garden.*

Tejali

आलं का लक्षात? जर छान ऊन पडलं असेल तर लोकं बाहेर पडून, त्यांनी ठरवलेल्या गोष्टी करतील.

Sam

Yes, they all said 'if it's sunny' and the important word here is 'if'.

Tejali

एक लक्षात ठेवा 'if' बरोबर क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप वापरतात.

Sam

Yes, and you can use any verb in the present after 'if' – 'if it rains', 'if you're late', 'if he comes'... But, what happens in the other part of the sentence?

Tejali

येथे दोन क्रियापदं एकत्र वापरलीत. पहिली व्यक्ती काय म्हणाली? 'go for a bike ride'. पण तिने 'go' च्या आधी कोणते क्रियापद वापरले?

*If it's sunny this weekend, I **could** go for a bike ride!*

Tejali

इथे वापरलंय 'could'. यातून काय दिसतं? तर दिवसा ऊन पडलेलं असेल तर सायकल चालवायला जाता येईल. एक लक्षात ठेवा 'could' नंतर क्रियापदाचं मूळ वापरायचं.

Sam

Yes, any verb, and the pronunciation is 'could'. Let's try that:
...could go...

If it's sunny, I could go for a bike ride.

Tejali

आता दुसरी व्यक्ती काय म्हणाली ते पाहू, 'go'च्या आधी कुठलं क्रियापद वापरलं?

*If it's sunny, I **might** go shopping.*

*If it's sunny, I **may** go to the beach.*

Tejali

एखाद्या गोष्टीची शक्यतेबद्दल बोलताना may किंवा might वापरतात. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, त्यामुळे हे दोन्ही interchangeable आहेत. यातून एखाद्या गोष्टीची शक्यता आपल्याला दिसते. आणि अर्थात त्यानंतर तुम्ही मूळ क्रियापद वापरून तुम्ही वाक्य पुढे नेऊ शकता.

Sam

And let's look at the pronunciation together. Repeat after me:

...might go...

If it's sunny, I might go shopping.

...may go...

If it's sunny, I may go to the beach.

Tejali

Thanks, Sam. चला आपण आता तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकू या. ही व्यक्ती 'relax' क्रियापद वापरण्यापूर्वी ते काय म्हणाली ते ऐका.

If it's sunny, I'll relax in the garden.

Tejali

ती व्यक्ती म्हणाली, 'I'll'. 'I'll' हा 'I will' याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्या दिवशी जर ऊन पडलेलं असेल तर ते त्यांच्या बागेत बसून अगदी छान आराम करतील. ऊन पडलेलं असेल तर त्यांचा हा प्लॅन अगदी नक्की आहे. 'Could', 'may' किंवा 'might' याचा वापर शक्यातेसाठी होतो, पण will म्हणजे अगदी पक्क, करणारच.

Sam

Quick practice of pronunciation:

I'll relax...

If it's sunny, I'll relax in the garden.

Tejali

Great! आता थोडा सराव करू या. जर छान ऊन पडलेलं असेल तर तुम्ही धावायला जाल? ते सांगा बरं. तुमच्याकडे 'go running' पूर्वी वापरण्यासाठी तीन पर्याय आहेत. सॅम तुम्हाला उत्तरं सांगेल, तुम्ही उत्तरं तिच्या उत्तराशी पडताळून पाहा. याची तुम्हाला सुरुवात करायचीये, If it's sunny...

Sam

If it's sunny, I could go running.

If it's sunny, I might go running.

If it's sunny, I may go running.

Tejali

Great! आता थोडं वेगळं उदाहरण घेऊ. तुमचं काम जर आटपल्यावर तुम्ही घरी लवकर जाल हे सांगायचंय. विचार करा आणि उत्तर द्या, नंतर सॅमचं उत्तरही ऐका. यासाठी तुम्हाला म्हणायचं If I finish my work...

Sam

If I finish my work, I'll go home early.

That's a great idea, let's go home!

Tejali

Only if you finish your work, Sam...

Sam

Oh, ok.

Tejali

Bye. पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात.

Sam

Bye, everyone!